

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या १२१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
सोमवार, दि.११ मार्च, २०१९ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२१ वी बैठक सोमवार, दि.११ मार्च, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
५)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
६)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
७)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
८)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
९)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१०)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
११)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१२)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१३)	डॉ. एस. आय. पाटील - प्र.वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१४)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य सचिव

**स्वागत:**

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांची कुलसचिव पदावर निवड झाल्याबद्दल त्यांना मा. कुलगुरु यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने सोलापूर विद्यापीठाचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर” असा नामविस्तार करण्यास दि.०५/०३/२०१९ रोजीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतला व त्या आशयाचे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार प्रसिध्द केले, यास्तव ही व्यवस्थापन परिषद महाराष्ट्र शासनाचे व मा.कुलपती तथा राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे आभार व अभिनंदन करीत आहे.

**अनुपस्थिती:**

प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे, प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे, प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी व डॉ. सुरैय्या शेख यांनी फोन व मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सादर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २० फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव २० फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला.

पान क्र.०६ वर विषय क्र.०४ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
ज्ञानस्रोत समितीच्या दि.०३/०१/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली. ठराव क्र.३ - ज्ञानस्रोत केंद्रामध्ये MCA, MCM, M. Sc. Computer, BE (Computer Science), ME (Computer Science), BE (IT) & ME (IT) यापैकी कोणतेही एक पदवी प्राप्त केलेला एक संगणक तज्ञ आस्थापना विभागाकडून जाहिरात देऊन भरून घेण्याबाबत मान्यता देण्यात आली.
दुरुस्त केलेला ठराव
ज्ञानस्रोत समितीच्या दि.०३/०१/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली. ठराव क्र.३ - ज्ञानस्रोत केंद्रामध्ये MCA, MCM, M. Sc. Computer, BE (Computer Science), ME (Computer Science), BE (IT) & ME (IT) किंवा तत्सम पदवी प्राप्त केलेला एक संगणक तज्ञ आस्थापना विभागाकडून जाहिरात देऊन भरून घेण्याबाबत मान्यता देण्यात आली.
पान क्र.१८ वर विषय क्र.१५(१) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली
पूर्वीचा ठराव
सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने डॉ. बी. पी. रोंगे व डॉ. जी. एस. कांबळे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
दुरुस्त केलेला ठराव
सन २०१८-१९ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०१९-२० चा मूळ अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने डॉ. जी. एस. कांबळे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ०२ ] खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी बिंदुनामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय व शासन शुध्दीपत्रक माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन निर्णय दि.१६ फेब्रुवारी, २०१९ नुसार, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून, या वर्गासाठी, राज्याच्या लोकसेवामधील शासकीय / निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. त्यानुसार शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.बीसीसी २०१८/प्र. क्र. ५८१ ए /२०१८/१६- ब, दि.०५/१२/२०१८ अन्वये विहित करण्यात आलेली बिंदुनामावली सुधारित करण्यात आली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, (ईडब्लूएस) शासकीय / निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीसंदर्भात दि.०१ फेब्रुवारी, २०१९ या दिनांकापासून सोबतच्या दिलेल्या परिशिष्ट - अ नुसार विहित करण्यात येत असलेल्या सुधारित बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात यावा असे सूचित केले आहे.

तद्नंतर शासन शुध्दीपत्रक दि.१८/०२/२०१९ अन्वये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्याबाबतचे दि.१६/०२/२०१९ शासन निर्णयासोबत जोडपत्र परिशिष्ट - ब मध्ये सुधारणा करण्यात येत असून, भरती प्रक्रिया राबविताना सुधारित परिशिष्ट - ब मध्ये नमूद सूचनांचे पालन करण्यात यावे असे सूचित केले आहे.

सबब, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी बिंदुनामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय व शासन शुध्दीपत्रक माहितीस्तव).

ठराव: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी बिंदुनामावली विहित करण्याबाबतच्या शासन निर्णयाची व शासन शुध्दीपत्रकाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. अध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज यांचेकडून संस्थेचे संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस, जि.सोलापूर.	डी.बी. एम.	शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून	कायम विनाअनुदानित

राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. या अभ्यासक्रमास शासन पत्र क्र. एनजीसी २०१० / (२३८ / १०) / मशि-४, दि.१५/०७/२०१० अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व स्थानिक चौकशी समितीने सूचित केलेल्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून डी. बी. एम. या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु सातत्याने कमी विद्यार्थी संख्या असल्याने, संस्थेने राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील डी. बी. एम. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाविद्यालय / विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय / अतिरिक्त तुकडी किंवा अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत. परंतु विद्या परिषदेची बैठक दि.२१/०६/२०१८ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात लवकर आयोजित होण्याची शक्यता नसल्याने व संस्थेने सदर अभ्यासक्रम बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि.३१/०७/२०१८ रोजी सादर केलेला आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील

योग्य ती कार्यवाही करण्याकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. आर. एस. हेगडी (अध्यक्ष)
२. डॉ. आर. एस. मेंते (सदस्य)
३. डॉ. एस. डी. राऊत (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

दरम्यानच्या काळात संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज या महाविद्यालयाच्या नावात शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज असा बदल करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावास विद्यापीठ अधिकार मंडळाच्या व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेअंती मान्यता दिलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१ (३) (४) मधील तरतुदीनुसार सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासंदर्भात दि.३०/०१/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र.३१ अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

सबब, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील डी. बी. एम. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०४ ] सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. चिटणीस, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला यांच्याकडून संस्थेचे संचलित विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, जि. सोलापूर.	विज्ञान महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर.	एम.सी.ए.	शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून	कायम विनाअनुदानित

विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. या अभ्यासक्रमास शासन पत्र क्र. एनजीसी २०११/(११८/११)/मशि-४, दि.०९/०८/२०११ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २०११-१२ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरुन एम. सी. ए. या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु संस्थेला आर्थिक अडचणीमुळे ए. आय. सी. टी. ई. ची मान्यता घेणे अशक्य असल्याने, संस्थेने विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाविद्यालय / विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय / अतिरिक्त तुकडी किंवा अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत. परंतु विद्या परिषदेची बैठक दि.२१/०६/२०१८ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात लवकर आयोजित होण्याची शक्यता नसल्याने व संस्थेने सदर अभ्यासक्रम बंदचा प्रस्ताव

विद्यापीठाकडे दि.३१/०७/२०१८ रोजी सादर केलेला आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. आर. एस. हेगडी (अध्यक्ष)
२. डॉ. आर. एस. मेंते (सदस्य)
३. डॉ. एस. डी. राऊत (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३)(४) मधील तरतुदीनुसार सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासंदर्भात दि.३०/०१/२०१९ रोजीच्या विद्यापरिषदेने ठराव क्र.३० अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

सबब, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०५ ] शास्त्रीय उपकरण केंद्राकडे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या GCMS उपकरणामधून रसायनांच्या नमुण्यांचे परिक्षण करण्याकरिता आकारण्यात येणारे दर निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शास्त्रीय उपकरण केंद्राकडे Gas Chromatography Mass Spectrometer (GCMS) हे उपकरण RUSA योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून खरेदी करण्यात आलेले आहे. खरेदी केलेल्या GCMS उपकरणांचे Installation करण्याचे काम चालू आहे. GCMS उपकरणाचे Installation झाल्यानंतर शास्त्रीय उपकरण केंद्राकडे जी रसायने नमुण्यांचे परिक्षण करण्याकरिता येतील त्याचे दर निश्चित करणे आवश्यक आहे. हे दर आकारत असताना (१) सोलापूर विद्यापीठातील अधिविभाग व संलग्नित महाविद्यालये (२) सोलापूर विद्यापीठा व्यतिरिक्त इतर संस्था (३) इंडस्ट्रिज अशा तीन गटांकरिता ठरविणे गरजेचे आहे.

रसायनांच्या नमुण्यांचे परिक्षण करण्याकरिता महाराष्ट्रातील इतर शैक्षणिक संस्थेतील आकारणी केलेल्या दरांची माहिती घेवून सोलापूर विद्यापीठाचे दर समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी प्रस्तावित केलेले आहेत. तुलनात्मक व प्रस्तावित दर पुढीलप्रमाणे:

#### Comparative Rate Analysis Chart

Institute Name		Home University	Other University	Industry	Remark
Shivaji University, Kolhapur		`750/-	`1,500/-	`3,500/-	
SPPU, Pune	If Protocol Given	`1,300/-	`1,700/-	`2,000/-	
	MS	`700/-	`800/-	`1,000/-	
	3 <sup>rd</sup> Impurity onwards	`200/-	`300/-	`400/-	
National Chemical Laboratory Pune		`4,000/- (per injection) + 200/- per peak			
Solapur University, Solapur (GCMS)		`700/-	`1,200/-	`2,500/-	Proposed Charges
Solapur University, Solapur (MS)		`500/-	`600/-	`1,200/-	Proposed Charges

सबब, वरीलप्रमाणे सोलापूर विद्यापीठातील शास्त्रीय उपकरण केंद्राकडील GCMS उपकरणामधून रसायनांच्या नमुण्यांचे परिक्षण करण्याकरिता दर निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: शास्त्रीय उपकरण केंद्राकडे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या GCMS उपकरणामधून रसायनांच्या नमुण्यांचे परिक्षण करण्याकरिता आकारण्यात येणारे दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

Equipments	Home University	Other University	Industry
GCMS	`700/-	`1,200/-	`2,500/-



GCMS – MS Analysis	500/-	600/-	1,200/-
--------------------	-------	-------	---------

[ ०६ ] अॅड. संतराम अनंत टरले यांना प्रस्तूत विद्यापीठाचे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील पॅनेल अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अॅड संतराम अनंत टरले यांना विद्यापीठाच्या विधी सल्लागाराच्या पॅनलवर संधी देण्याकरिता मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांच्याकडून दि.१२/११/२०१८ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार प्रस्तूत विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या विधी सल्लागार पॅनलवर अॅड. संतराम अनंत टरले यांना घेवून संधी देण्याबाबत विनंती केलेली आहे.

दि.१५/११/२०१८ रोजीच्या टिपणीस मा. कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेन्वये अॅड संतराम अनंत टरले यांची माहिती व बायोडेटा उपलब्ध करून देण्याबाबत मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यास अनुसरून दि.२९/१२/२०१८ रोजी अॅड संतराम अनंत टरले यांची माहिती व बायोडेटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अॅड संतराम अनंत टरले यांना मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायालयीन कामकाजाचा १३ वर्षांचा अनुभव आहे, असे नमूद करून त्यांना प्रस्तूत विद्यापीठाचे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रकरणाकरिता पॅनल अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती केलेली आहे.

सदर पत्राच्या अनुषंगाने प्रस्तूत विभागाने दि.२५/०२/२०१९ रोजी केलेल्या सादरीकरणावर मा. कुलगुरुमहोदय यांनी २ वर्षांच्या कालावधीकरिता पॅनल अॅडव्होकेट म्हणून नेमणूक करण्याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेमध्ये सादर करण्याकरिता मान्यता दिलेली आहे.

सबब, अॅड संतराम अनंत टरले यांना प्रस्तूत विद्यापीठाचे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील पॅनल अॅडव्होकेट म्हणून २ वर्षांच्या कालावधीकरिता नियुक्त करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय स्थगित ठेवण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०७ ] अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्यांनी दि.२७ मार्च, २०१९ रोजी होणाऱ्या बैठकीकरिता प्रश्न पाठविलेले आहेत. सदर प्रश्नांची उत्तरे कार्यालयाने तयार केलेली आहेत. परिनियम ४७६ (८) नुसार सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी द्यावयाची आहेत.

सबब, अधिसभेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कार्यालयाने तयार केलेली उत्तरे विचारार्थ व सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन विचारार्थ).

ठराव: सोबत जोडल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे निश्चित करण्यात आली व अधिसभेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

**अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तयार केलेली उत्तरे**

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
<b>डॉ. सी. एस. चव्हाण</b>		<b>डॉ. एच. के. आवताडे</b>
१	ग्रंथालय शास्त्र पीएच. डी. संशोधन केंद्र, सोलापूर विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे काय?	सध्या प्रस्तावित नाही.
२	सोलापूर विद्यापीठात भाषाशास्त्र संकुलात पाली व प्राकृत या प्राचीन भारतीय भाषांची पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता सुरुवात केली जाणार आहे काय?	होय.
३	सोलापूर विद्यापीठाने सुरु केलेल्या लोकशाही निवडणुका व सुशासन या आवश्यक पेपर करिता विद्यार्थ्यांना पुस्तके व शिकविणाऱ्या प्राध्यापकांना मानधन देण्याची तरतुद विद्यापीठाने केली आहे काय?	प्रस्तुत विद्यापीठाने सुरु केलेल्या लोकशाही निवडणुका व सुशासन या पेपरसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पेपरसंबंधी सर्वकष माहिती उपलब्ध करुन दिली आहे. सदर पेपर शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी मानधन देण्याची तरतुद करण्यात आली नाही.
<b>श्री. ए. बी. संगवे</b>		<b>डॉ. बी. एन. आदटराव</b>
१	पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यापीठामार्फत केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईनने करण्यात येणार आहे काय?	नाही.
२	मार्च / एप्रिल, २०१९ पासून सर्व पारंपारिक अभ्यासक्रमासाठी सत्र परीक्षा पध्दत ही तीन सत्रात म्हणजे सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा पध्दतीने घेण्यात येणार आहे याचे मानधन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन सत्रामध्ये मिळणार आहे काय?	होय.
३	सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा हॅण्डबुकमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती. त्याचा अहवाल आला आहे काय?	सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा हॅण्डबुकमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी प्रा. डॉ. रजनी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
<b>कु. एस. जे. मोहिते-पाटील</b>		<b>श्रीमती एन. एस. मंकाणी</b>
१	सोलापूर विद्यापीठामध्ये संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना काय सोयी व सुविधा दिल्या जातात?	विद्यापीठामध्ये संशोधनासाठी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तथापि, एकही आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रवेशित नाही.
२	सोलापूर विद्यापीठाच्या निर्मितीनंतर किती व कोणकोणते अभ्यासक्रम अनुदानित तत्वावर सुरु करण्यात आले आहेत?	सोलापूर विद्यापीठाच्या निर्मितीनंतर गणित, संख्याशास्त्र आणि प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र हे तीन अभ्यासक्रम अनुदानित तत्वावर सुरु करण्यात आले.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर			
<b>डॉ. टी. जे. फुलारी</b>		<b>प्रा. डॉ. जी. एस. कांबळे</b>			
१	वर्ष २०१७-१८ व वर्ष २०१८-१९ या कालावधीत निवडलेल्या कोणकोणत्या प्राचार्यांना API पूर्ण करण्याच्या अटीवर मान्यता देण्यात आली आहे?	विद्यापीठाने कोणासही प्राचार्य पदासाठी API पूर्ण करण्याच्या अटीवर मान्यता दिलेली नाही.			
२	शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या (संचालक, परीक्षक व मूल्यमापन मंडळ, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी) प्रभारी पदभार कोणा-कोणास दिला? व त्यांची नावे तसेच कालावधी कुठला?	अ क	संवैधानिक अधिकाऱ्यांचे पदनाम	सन २०१७-१८	सन २०१८-१९
		१)	कुलसचिव	१) श्री. बी. पी. पाटील कालावधी दिनांक १६/१२/१६   ०५/०४/१७	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे कालावधी दिनांक ०९/१०/१८   २५/०२/१९
				२) प्रा. डॉ. पी. प्रभाकर कालावधी दिनांक ०६/०४/१७   १९/१०/१७	
		२)	वित्त व लेखाधिकारी	निरंक	प्रा. डॉ. एस. आय. पाटील कालावधी दिनांक ०१/०२/१९   आजता गायत
		३)	संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	श्री. एम. एस. रोकडे कालावधी दिनांक १९/०८/१७   २७/०९/१७	डॉ. डी. डी. कुलकर्णी कालावधी दिनांक ०२/०८/१८   ०३/०९/१८
					डॉ. मृणालिनी फडणवीस कालावधी दिनांक ०४/०९/१८   १६/१२/१८
३	सोलापूर विद्यापीठाच्या पीएच. डी. पदवी संदर्भातील प्रवेशापासून पदवी मिळेपर्यंतचे नियम एकत्रिपणे उपलब्ध आहेत काय? या नियमांची यूजीसीच्या रेग्युलेशननुसार वेळोवेळी दुरुस्ती केली जाते का?	नियम उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती केली जाते.			
<b>डॉ. एस. के. शिंदे</b>		<b>श्री. ए. के. आवळे</b>			
१	सोलापूर विद्यापीठात किती विद्या शाखांवर अधिष्ठाता म्हणून प्राचार्यांचे नामनिर्देशन केले आहे?	सोलापूर विद्यापीठात कोणत्याही विद्याशाखेवर अधिष्ठाता म्हणून प्राचार्यांचे नामनिर्देशन केलेले नाही.			
२	वर्ष २०१८-१९ या वर्षात कोणत्या विषयाची पुर्नपरीक्षा घ्यावी लागली?	बी. कॉम भाग २ सत्र ३ विषय कोप्रोरेट अकौंटिंग.			
३	अक्कलकोटच्या खेडगी महाविद्यालयात परीक्षेतील गैर प्रकाराबाबत काय कारवाई केली?	खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. १) सदर महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र दि. १ मार्च, २०१९ पासून तीन वर्षासाठी बंद करण्यात आले आहे. २) महाविद्यालयास आर्थिक दंड करण्यात आलेला आहे. ३) महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाची मान्यता काढून घेण्यात आली आहे. ४) प्रभारी प्राचार्य व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रु. ५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार फक्त) चा दंड करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना परीक्षेच्या कामातून कायमस्वरूपी निष्कासीत करण्यात आले आहे. ५) FIR दाखल करण्याबाबत कळविलेले आहे.			

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
<b>डॉ. टी. व्ही. शिंदे</b>		<b>डॉ. बी. पी. रोंगे</b>
१	सन २०१८-१९ या वर्षात विद्यापीठाने रोप-वाटिका स्थापन केली आहे काय? असल्यास कोणकोणत्या प्रकारची रोपे तयार केली आहेत? रोपांची एकूण संख्या व प्रकार किती?	<ul style="list-style-type: none"> <li>होय.</li> <li>सामानिया, शिरिष, पळस, हिरडा, बांबू, बाभूळ, अल्बीजा, बोर, सावर, पेरु, लीज्युम, ऑस्ट्रोलियन बांबूळ इत्यादी प्रकारची रोपे तयार केली आहेत.</li> <li>रोपाची एकूण संख्या - ४५,५०० आहे.</li> <li>बारा प्रकारच्या रोपांची रोपनिर्मिती केली आहे.</li> </ul>
२	राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक कोण आहेत? त्यांचे निवडीचे निकष काय आहेत?	डॉ. एन. जी. काळदाते, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर हे रासेयो जिल्हा समन्वयक आहेत. त्यांच्या निवडीच्या निकषासाठी- राज्य संपर्क अधिकारी, मुंबई यांचे पत्र क्र.रासेयो २००५ / Coeley / साशि- ५, दि.१२ मार्च, २००५ पहावे.
३	प्रमाद समितीने दंड केलेले कोणकोणते शिक्षक विविध अधिकारी मंडळावर आहेत?	याबाबतची सविस्तर माहिती कार्यालयाकडे उपलब्ध आहे.
<b>श्री. आर. एस. गायकवाड</b>		<b>कु. ए. सी. चव्हाण</b>
१	सोलापूर विद्यापीठात वर्ष २०१८-१९ या कालावधीत कोणकोणत्या संकुलामार्फत "युवा स्पंदन" हा कार्यक्रम घेण्यात आला? घेतला असल्यास त्यावर एकूण खर्च किती झाला?	युवा स्पंदन हा कार्यक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात सर्व संकुलातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवास रु.१,०८,१४८/- इतका खर्च झाला आहे.
२	महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरवला जातो काय? असल्यास अपघात विमा हप्त्याची रक्कम किती आहे?	होय. विमा हप्ताची रक्कम ही प्रती कर्मचारी '५९/- आणि प्रती विद्यार्थी व त्यांचे एक कमावते पालक यांना रक्कम '६०/- अशी आहे.
<b>श्री. टी. जे. गावडे</b>		<b>डॉ. एच. के. आवताडे</b>
१	सोलापूर विद्यापीठात कोणकोणते प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहेत? असल्यास ते अनुदानित आहेत काय?	कौशल्य विकास केंद्रामध्ये एकूण ६६ विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम चालविले जातात. त्यापैकी ६३ प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ३ पदविका अभ्यासक्रम आहेत. हे सर्व अभ्यासक्रम विनाअनुदानित आहेत. (पान क्र.१०८ ते ११०)
२	वर्ष २०१८-१९ या वर्षात प्रमाद समितीने किती विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दंड केला आहे? ज्या शिक्षकांना दंड झाला त्यावर काय कारवाई केली?	०२ विद्यार्थ्यांना व २७ शिक्षकांना दंड केला आहे.
<b>श्री. ए. एम. शेख</b>		<b>श्रीमती एन. एस. मंकाणी</b>
१	सोलापूर विद्यापीठाचे वाहन कोणकोणत्या अधिकाऱ्यांना वापरता येते?	कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी आणि संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या संवैधानिक अधिकाऱ्यांना विद्यापीठाचे वाहन वापरता येते.
२	सोलापूर विद्यापीठाची यापूर्वीची PET - ६ कधी घेण्यात आली व यापुढे PET - ७ परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?	सोलापूर विद्यापीठाची PET - ६ ची परीक्षा जुलै, २०१५ मध्ये घेण्यात आली होती. PET - ७ ची परीक्षा एप्रिल, २०१९ मध्ये घेण्यात येणार आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर								
<b>श्री. एस. एम. गायकवाड</b>		<b>डॉ. बी. एन. आदटराव</b>								
१	सोलापूर विद्यापीठात कृषि पर्यटन केंद्र चालू करण्याचा उद्देश काय आहे?	सोलापूर जिल्हा हा कृषी प्रधान आहे. सोलापूर आणि जवळपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी अधारित रोजगार मिळवून देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.								
२	वर्ष २०१८-१९ या कालावधीत विद्यापीठांतर्गत कर्मचाऱ्यांच्या किती व कोणकोणत्या बदल्या झाल्या आहेत?	एकूण ४९ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यादी कार्यालयात उपलब्ध आहे.								
३	वर्ष २०१९-२० या कालावधीत विद्यापीठामार्फत अश्वमेध स्पर्धेचे आयोजन जाणार आहे काय? असल्यास त्यासाठीच्या तयारीस सुरुवात झाली आहे का?	नाही.								
<b>श्री. एस. टी. सरवदे</b>		<b>डॉ. बी. पी. रोंगे</b>								
१	सोलापूर विद्यापीठांत संशोधक विद्यार्थ्यांकडून कोणकोणत्या कारणांसाठी दंड वसूल केला जातो? त्याचे नियम काय आहेत?	विद्यापीठाचे शुल्क व प्रोग्रेस रिपोर्ट विहित कालावधीत विद्यापीठात जमा न केल्यास दंड वसूल केला जातो. <b>(पान क्र.१११)</b>								
२	सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ठरविलेल्या वेळेत सुरु झाला होता काय?	होय.								
३	सोलापूर विद्यापीठाने जॉब फेअरचे आयोजन करण्यासाठी कोणकोणत्या कंपनीकडून निविदा मागविल्या आहेत? त्यांची नांवे स्पष्ट करावी तसेच जॉब फेअर आयोजनासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली?	सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये जॉब फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ई-निविदाद्वारे खालीलप्रमाणे तीन निविदा प्राप्त झालेल्या आहेत. <table border="1"> <thead> <tr> <th>Sr. No.</th> <th>Name of Company</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1)</td> <td>ENTICE TECH MEDIA PVT. LTD</td> </tr> <tr> <td>2)</td> <td>OLYMPIS JOB SHOWCASE INDIA PVT. LTD</td> </tr> <tr> <td>3)</td> <td>SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC)</td> </tr> </tbody> </table> जॉब फेअरसाठी कोणत्याही कंपनीची निवड करण्यात आलेली नाही.	Sr. No.	Name of Company	1)	ENTICE TECH MEDIA PVT. LTD	2)	OLYMPIS JOB SHOWCASE INDIA PVT. LTD	3)	SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC)
Sr. No.	Name of Company									
1)	ENTICE TECH MEDIA PVT. LTD									
2)	OLYMPIS JOB SHOWCASE INDIA PVT. LTD									
3)	SPEED TECH SERVE PVT. LTD (OPC)									
<b>डॉ. जी. डी. बिराजदार</b>		<b>कु. ए. सी. चव्हाण</b>								
१	सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास कार्यक्रमात विद्यापरिषदेच्या सर्व सदस्यांना व्यासपीठावर स्थानापन्न का केले नाही?	दिनांक १६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या विषय क्र.११(८) अन्वये झालेल्या ठरावानुसार बैठक व्यवस्था ठरवण्यात आली.								
२	सोलापूर विद्यापीठातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील नियमित शिक्षकांना पीएच. डी. प्रवेशासाठी काही जागा राखीव आहेत का? नसल्यास या ठेवण्याचे प्रयोजन आहे काय?	नाही. तसे प्रयोजन ही नाही.								
३	CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या पदोन्नतिची प्रक्रिया राबवण्यास उशिर झाला आहे काय? असल्यास विलंब का झाला?	CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्यास विलंब झालेला आहे. तथापि, केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.								

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
<b>डॉ. ए. एम. काळजे</b>		<b>श्री. ए. के. आवळे</b>
१	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० रोजीच्या अधिसूचनेनुसार, आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य / विद्यापीठ पातळीवरील Conference / Seminar / Workshop यामध्ये सादर केलेल्या शोधनिबंधाच्या पदोन्नती / सरळसेवा भरतीकरिता A. P. I. गुणांकनाची विद्यापीठाने अंमलबजावणी केली आहे काय?	होय.
२	एका आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य / विद्यापीठ पातळीवरील Conference / Seminar / Workshop यामध्ये एकापेक्षा जास्त शोधनिबंध सादर केल्यानंतर त्या सर्व शोधनिबंधाचे A. P. I. गुणांकन कसे केले जाते?	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे गुणांकन केले जाते.
<b>श्रीमती पी. आर. नागणसुरे</b>		<b>प्रा. डॉ. जी. एस. कांबळे</b>
१	आपल्या विद्यापीठामध्ये फेलोशिप घेऊन PhD करणाऱ्यांची संख्या किती आहे?	एकूण १४ विद्यार्थी आहेत.
<b>श्रीमती ए. ए. तडवळकर</b>		<b>डॉ. बी. एन. आदटराव</b>
१	युवा महोत्सव होणाऱ्या परीक्षकांची निवड ही कोणत्या निकषावर केली जाते आणि तेच तेच परीक्षक का येतात?	युवा महोत्सवात विविध कलाप्रकारातील तज्ञ, व्यवसायिक कलाकार, तसेच नाट्यशास्त्र विभागाचे शिक्षक तसेच ललित कला महाविद्यालयाचे शिक्षक तसेच इतर विद्यापीठातील आयोजित केंद्रीय युवा महोत्सव, राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होवून परीक्षण करणाऱ्या कलाकार व पश्चिम विभागीय युवा महोत्सवात परिक्षण करणाऱ्या परीक्षकांनाच महोत्सवात आमंत्रित करण्यात येते. जास्तीत जास्त परीक्षक बदलण्याचा विभागाचा प्रयत्न असतो पण परीक्षक उपलब्ध झाले नसल्यास तेच तेच परीक्षक बोलवावे लागतात.
२	राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवात उत्तम प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण का दिले जात नाही?	प्रशिक्षण दिले जाते.
३	युवा महोत्सवासाठी येणाऱ्या परीक्षकांना तोकडे मानधन का दिले जाते?	युवा महोत्सवासाठी येणाऱ्या परीक्षकांना इतर विद्यापीठाप्रमाणे मानधन दिले जाते.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[ ८(१)] व्यवस्थापन परिषदेने दि.०६ डिसेंबर, २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने यांच्या वेतननिश्चितीस (सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढीसह) मान्यता मिळण्यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.०४/०२/२०१९ रोजी विद्यापीठास पाठविलेले पत्र माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने या चार अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

“डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने या चार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी व सुधारित वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव विभागीय सहसंचालक कार्यालयास सादर करण्याबाबत आस्थापना विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.”

उपरोक्त प्रमाणे व्यवस्थापन परिषदेने दि.०६/१२/२०१८ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उक्त ०४ प्रशासकीय सेवकांचे वेतन निश्चितीचा (सुधारित वेतन श्रेणी व वेतन वाढीसह) प्रस्ताव दि.०७/१०/२००९ च्या अधिसूचनेतील Annexure-III प्रमाणे व वित्त विभागाच्या दि.११/०२/२०१३ च्या शासन निर्णयातील (४.ब.२२) तरतुदीनुसार मान्यतेसाठी विभागीय सहसंचालक कार्यालयास या कार्यालयाच्या दि.२८/०१/२०१९ रोजीच्या पत्रासोबत मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.

त्यास अनुसरून मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.०४/०२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये उपरोक्त ४ कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती प्रस्ताव शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत मंजूर करता येणार नाहीत असे कळविले आहे.

सबब, व्यवस्थापन परिषदेने दि. ०६ डिसेंबर, २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने यांच्या वेतननिश्चितीस (सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढीसह) मान्यता मिळण्यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.०४/०२/२०१९ रोजी विद्यापीठास पाठविलेले पत्र माहितीस्तव).

**ठराव:** व्यवस्थापन परिषदेने दि.०६ डिसेंबर, २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने डॉ. यु. व्ही. मेटकरी, डॉ. एस. एन. शिंदे, श्रीमती डी. एन. पांढरे व श्री. पी. ए. व्हनमाने यांच्या वेतननिश्चितीस (सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढीसह) मान्यता मिळण्यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.०४/०२/२०१९ रोजी विद्यापीठास पाठविलेल्या पत्राची नोंद घेण्यात आली.



[ ८(२)] महाराष्ट्र शासनाने दि.१६ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केलेले मराठी व इंग्रजी भाषेतील शासन राजपत्र माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाने दि.१६ फेब्रुवारी, २०१९ रोजी शासन राजपत्र पारित केले असून, सदर राजपत्रात २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मध्ये विविध अधिकार मंडळाच्या बैठकांचे परिनियम दिलेले आहेत.

सबब, दि.१६ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केलेले मराठी व इंग्रजी भाषेतील शासन राजपत्र माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र शासनाने दि.१६ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केलेले मराठी व इंग्रजी भाषेतील शासन राजपत्राची नोंद घेण्यात आली.

[ ८(३)] सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी विविध खेळामध्ये ओवर ऑल बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स् यासाठी महाविद्यालयास देणगी व ट्रॉफी दरवर्षी देण्यासाठी `१,००,०००/- देणगी व फिरती जनरल ट्रॉफी “प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल ट्रॉफी” यांच्या नावे देणगीची रक्कम व फिरते जनरल ट्रॉफी स्विकारण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोबतच्या पत्रानुसार प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल अमृत महोत्सव सोहळा समिती यांनी सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत होणाऱ्या ओवर ऑल बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स् यासाठी महाविद्यालयास विद्यापीठाच्या नियमानुसार देणगीची रक्कम व फिरती जनरल ट्रॉफी त्यांचे “प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल ट्रॉफी” यांच्या नावाने देण्यासाठी `१,००,०००/- विद्यापीठास धनाकर्षाद्वारे विद्यापीठास सादर करण्यास व सादर देणगीची रक्कम स्वीकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी विविध खेळामध्ये ओवर ऑल बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स् यासाठी महाविद्यालयास देणगी व ट्रॉफी दरवर्षी देण्यासाठी `१,००,०००/- देणगी व फिरती जनरल ट्रॉफी “प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल ट्रॉफी” यांच्या नावे देणगीची रक्कम व फिरते जनरल ट्रॉफी स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(४) ] Solapur Universeity, Solapur आणि I Access-Rights Mission, Field Action Project, The Centre for Disability Studies & Action, Tata Institute of Social Sciences, (Deemed University) Mumbai यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. संचालक, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षेतेखाली दिव्यांगांना सर्व विद्यापीठे व सलंग्णित शासकीय व अशासकीय महाविद्यालयात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या अनुषंगाने आयोजित दि.१५/०९/२०१८ आणि २६/१०/२०१८ रोजीच्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे सर्व विद्यापीठ व टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने TISS व I Access मिशन सोबत करावयाच्या सामंजस्य कराराचा (MoU) चा मसुदा डॉ. श्रीमती. वैशाली कोल्हे, प्राजेक्ट डायरेक्टर, I Access, TISS, Mumbai यांच्याकडून प्रस्तुत विद्यापीठास दि.०८/०२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त झालेला आहे. सोबत मा. संचालक, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षेतेखाली दिव्यांगांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या बैठकीचे संदर्भ पत्र जोडलेले आहे. दिव्यांगांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मसुदयामध्ये एकुण बारा वेगवेगळ्या मुद्द्यांवर I Access-Rights Mission, Field Action Project, The Centre for Disability Studies & Action, Tata Institute of Social Sciences, Mumbai यांच्या सहयोगाने विद्यापीठाने आपल्याकडे उपलब्ध आर्थिक तरतुदीतून कार्यवाही करण्याबाबत नमुद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्य अनेक बाबींचा Field Action Project अंतर्गत समावेश यात करण्यात आलेला आहे. सोबत सामंजस्य कराराचा (MoU) मसुदा आपल्या अवलोकनार्थ जोडलेला आहे.

सबब, उपरोक्तप्रमाणे दि. ०८/०२/२०१९ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने Solapur Universeity, Solapur आणि I Access-Rights Mission, Field Action Project, The Centre for Disability Studies & Action, Tata Institute of Social Sciences, (Deemed University) Mumbai यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: Solapur Universeity, Solapur आणि I Access-Rights Mission, Field Action Project, The Centre for Disability Studies & Action, Tata Institute of Social Sciences, (Deemed University) Mumbai यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(५) ] सोलापूर विद्यापीठ आंतर्गत पुढील वर्षी होणा-या क्रीडा महोत्सवासाठी आयोजन समिती गठीत करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: क्रीडा महोत्सवाच्या नियमावली नुसार सोलापूर विद्यापीठाकडे सन २०१९ या वर्षात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या दृष्टीने सदर महोत्सवाची पुर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अयोजन नियोजन (Organizing) समिती नियुक्त करणे गरजेचे असून, सदर समितीच्या मार्गदर्शनानुसार सदर महोत्सवाची पुर्व तयारी करणे सोईचे होईल.

सबब, क्रीडा महोत्सवाच्या नियमावली नुसार सोलापूर विद्यापीठाकडे सन २०१९या वर्षात महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने सदर महोत्सवाची पुर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव नियमावलीतील मार्गदर्शनानुसार नियोजन (Organizing) समिती गठीत करून मिळण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ अंतर्गत पुढील वर्षी होणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी खालीलप्रमाणे आयोजन समितीमध्ये खालील व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

१. प्रा. एम. एम. माने
२. श्री. ए. के. आवळे
३. कु. ए. सी. चव्हाण
४. श्रीमती एन. एस. मंकणी
५. डॉ. टी. एन. कोळेकर
६. डॉ. बी. एन. आदटराव
७. प्रा. डॉ. जी. एस. कांबळे
८. डॉ. एच. के. आवताडे

[ ८(६) ]

मा. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशीनुसार आस्थापना विभागाच्या कामकाजाचा सविस्तर वार्षिक प्रगती अहवाल माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग १ ते ४ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार दि.२५/०७/२०१८ व दि.०१/०८/२०१८ रोजीच्या आदेशान्वये पदोन्नती दिल्याची बाब दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव सादर केली असता, त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

- विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जांवर विचार करेल असे ठरले. १) प्रा. एम. एम. माने २) डॉ. एच. के. आवाताडे ३) डॉ. बी. एन. आदटराव ४) कु. ए. सी. चव्हाण

व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने गठीत समितीच्या दि.२४/०९/२०१८, दि.२४/१०/२०१८, दि.३०/१०/२०१८ व दि.०१/११/२०१८ अशा एकूण ०४ बैठका संपन्न झालेल्या आहेत. त्यानुसार समितीने सादर केलेला अंतिम अहवाल दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केला असता, समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता दिली आहे. सदर अहवालामध्ये समितीने अ. क्र. ७ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिके, जातवैधता प्रमाणपत्र व पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व त्याचा प्रतिपूर्ती अहवाल प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसाठी / माहितीसाठी ठेवण्यात यावात. अर्थात आस्थापना विभागाचा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे मांडण्यात यावा अशी शिफारस केलेली होती.

उपरोक्त शिफारशीला अनुसरून आस्थापनाचे वार्षिक प्रगती अहवाल दि.२०/०२/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर मांडले असता मा.व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे ठराव केलेला आहे-

- दि.०६/१२/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील शिफारशीनुसार आस्थापना विभागाच्या कामकाजाचा वार्षिक प्रगती अहवाल सविस्तर तयार करून आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात यावा असे ठरले.

उपरोक्त व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाला अनुसरून आस्थापना विभागाचा अहवाल खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

१. बिंदू नामावली तपासणी संदर्भात मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश एम. माने हे स्वतः दि.०७/०१/२०१९ रोजी मागासवर्ग कक्ष, पुणे येथे जाऊन आले असून मावक, पुणे यांचेकडून बिंदूनामावली संदर्भात नवीन नमूना तयार करण्यासाठी दिला असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.
२. प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करून नियमानुसार विहित प्रक्रिया पूर्ण करून डॉ. एस.के.पवार यांची प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. SUS/Estt/A.O./२०१८/५२८०, दि.२५/०६/२०१८ अन्वये नियुक्ती आदेश देण्यात आले असून डॉ.एस.के.पवार हे दि.२५/०६/२०१८ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदावर रुजू झाले आहेत.
३. विद्यापीठाने दि.२५/०७/२०१८ व दि.०१/०८/२०१८ रोजीच्या आदेशान्वये पदोन्नती दिलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन निश्चितीस मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर तसेच मा.लेखाधिकारी, उच्च शिक्षण, सोलापूर यांची मान्यता मिळाली असून वेतन निश्चितीप्रमाणे त्याचे वेतन आदायगी सुरु आहे.
४. प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करून नियमानुसार विहित प्रक्रिया पूर्ण करून डॉ. श्रीकांत राजाराम कोकरे यांची प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. SUS/Estt/A.O./२०१८/१०३८५, दि.०५/१२/२०१८ अन्वये नियुक्ती आदेश देण्यात आले असून डॉ. श्रीकांत राजाराम कोकरे हे दि.१७/१२/२०१८ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ या पदावर रुजू झाले आहेत.

५. वर्ग १ व २ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार आदेश क्र.सोविसो/आस्था/का.आ./२०१९/९२६, दि.३१/०१/२०१९ अन्वये पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानुसार ते पदोन्नती दिलेल्या पदावर रुजू झाले आहेत.
६. मा.राज्यपाल महोदय यांच्या कार्यालयाकडून दि.२८/१२/२०१८ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठासाठी प्रा.डॉ.शंकर ईश्वरा पाटील यांची प्र.कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून प्रा.डॉ.शंकर ईश्वरा पाटील हे प्र.कुलगुरु या पदावर दि.०१/०१/२०१९ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये रुजू झाले आहेत.
७. प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या कुलसचिव या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करून नियमानुसार विहित प्रक्रिया पूर्ण करून प्रा. डॉ. विकास भाऊराव घुटे यांची प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. SUS/Estt/AO/२०१९/१५८६, दि.२२/०२/२०१९ अन्वये नियुक्ती करण्यात आलेली असून प्रा.डॉ. विकास भाऊराव घुटे हे दि.२६/०२/२०१९ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये रुजू झाले आहेत.
८. प्रस्तुत विद्यापीठामध्ये स्थापत्य अभियंता या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करून विहित प्रक्रिया पूर्ण करून एकत्रित वेतन रु.६०,०००/- वर श्री.अमर औदुंबर काळे यांची प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र.सोविसो/आस्था/१०८५, दि. ०४/०२/२०१९ अन्वये नियुक्ती करण्यात आलेली असून श्री.अमर औदुंबर काळे हे दि.०५/०२/२०१९ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये स्थापत्य अभियंता या पदावर रुजू झाले आहेत.
९. प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रोड्युसर या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करून विहित प्रक्रिया पूर्ण करून एकत्रित वेतन रु.१५,०००/- वर श्री.नितीन हरीभाऊ शिंदे यांची प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र.सोविसो/आस्था/१०८६, दि. ०४/०२/२०१९ अन्वये नियुक्ती करण्यात आलेली असून श्री.नितीन हरीभाऊ शिंदे हे दि.०५/०२/२०१९ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रोड्युसर या पदावर रुजू झाले आहेत.
१०. विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तिका योग्य त्या नोंदीसह अद्यावत करण्यात आलेल्या असून त्यांची बांधणी (Buiding) करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
११. वर्ग ड मधील शिपाई संवर्गातील सेवकांना रु.१,३००/- वरून रु.१,६००/- प्रमाणे ग्रेड वेतनात सुधारणा करून त्याप्रमाणे वेतन आदायगी करण्यात आलेली आहे.
१२. विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची दि.०१ जानेवारी, २०१८ ते ३१ डिसेंबर, २०१८ या कालावधीची योग्य त्या बदलासह सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
१३. दि.१६ जानेवारी, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार वर्ग ड संवर्गातील (शिपाई वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदावर कार्यरत सेवकांकडून अर्ज मागविणेकरीता परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून परिपत्रकाला अनुसरून प्राप्त अर्ज शासनास सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
१४. प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाकरीता दि.२७/१०/२०१७, दि.०९/०२/२०१८ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती तथापि, दोन्ही जाहिरातीमध्ये पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे पुनःश्च दि.०४/०२/२०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.
१५. प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या वित्त व लेखा अधिकारी या पदाकरीता दि.०४/०२/२०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.
१६. प्रस्तुत विद्यापीठामध्ये अधिष्ठाता, मानव विज्ञान विद्याशाखा या पदाकरीता दि.०४/०२/२०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.

१७. प्रस्तुत विद्यापीठामध्ये अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाकरीता दि.०४/०२/२०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०३/२०१९ पर्यंत आहे.
१८. प्रस्तुत विद्यापीठामध्ये सन २०१६ मध्ये विहित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती करण्यात आलेल्या वर्ग ३ मधील सर्व कर्मचा-यांची विभागीय परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासंबंधी सर्व कर्मचाऱ्यांना दि.०७/०३/२०१९ रोजीचे पत्र क्र. सोविसो /आस्था /२०१९ / १९३८ अन्वये सुचना देण्यात आलेली आहे.
१९. प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, विद्यार्थी विकास या पदाकरीता परिपत्रकाद्वारे आवेदनपत्र मागवून प्राप्त आवेदन पत्रावर विहित कार्यवाही करून डॉ.वसंत गुरुशांत कोरे यांची प्रस्तुत कार्यालयाचे नियुक्ती आदेश क्र.SUS / Estt / AO / २०१९ / १९२६, दि.०६/०३/२०१९ अन्वये संचालक, विद्यार्थी विकास या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
२०. प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, राष्ट्रीय सेवा योजना या पदाकरीता परिपत्रकाद्वारे आवेदनपत्र मागविण्यात आलेले असून सदर पदाकरीता एकुण पाच आवेदन पत्र प्राप्त झालेले आहेत. सदरप्रमाणे प्राप्त पाच आवेदनपत्रांची छाननी करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.
२१. सोलापूर विद्यापीठामध्ये गरजेनुसार कंत्राटी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक किमान १२ महिन्यासाठी व विद्यापीठातील विविध विभाग / संकुलासाठी गरजेनुसार संगणक लेखनिक, प्रयोगशाळा सहायक, डाटा ऑपरेटर, टेक्नीकल असिस्टंट, कनिष्ठ अभियंता, जनसंपर्क अधिकारी, वेबसाईट डेव्हलपर, प्लेसमेंट ऑफीसर, अंतर्गत लेखा परिक्षक, संगणक हार्डवेअर सॉफ्टवेबर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट, इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट, परिचारिका (नर्स), वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, तारतंत्री (इले), टेलिफोन टेक्नीशियन, शिपाई, स्वच्छक, सुतार व नळकारागीर मदतनीस, माळी व गरजेनुसार इतर पदनामाचे मनुष्यबळ एकत्रित वेतन व किमान वेतनावर १२ महिन्यासाठी उपलब्ध करून देण्याकरीता नोंदणीकृत पात्र ठेकेदार / पुरवठाधारकांकडून जाहिरात क्र.सोविसो / आस्था / ई-नि / २०१९ / ०६ अन्वये [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) द्वारे दि.११/०३/२०१९ पर्यंत ई निविदा मागविण्यात आली आहे.

सबब, वरीलप्रमाणे आस्थापना विभागाचा वार्षिक प्रगती अहवाल माहितीस्तव).

**ठराव:** मा. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशीनुसार आस्थापना विभागाच्या कामकाजाचा सविस्तर वार्षिक प्रगती अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ८(७) ] श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संस्था संचलित, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास मान्यतेस्तव अग्रेषित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संस्था संचलित, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दि.१९/०१/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषी विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणा-या महाविद्यालयाने / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले आहे. सदरील शासन निर्णयात खालीलप्रमाणे मुद्दे नमूद केले आहेत.

१. विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारित कार्यरत असणा-या व उत्कृष्ट उच्च शैक्षणिक सेवा देणा-या १०% महाविद्यालये/संस्था/विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करावी.
२. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जी महाविद्यालये/संस्था/विद्यापीठ विभागास स्वायत्तता (Autonomy) प्रदान करण्याच्यादृष्टीने सक्षम आहेत, अशा महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभागांना उद्युक्त करून त्या शिक्षण संस्थांचे प्रस्ताव विद्यापीठ स्तरावरून सर्व निकषांची तपासणी करून विद्यापीठ प्राधिकरणाच्या मान्यतेने आवश्यक ते प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावे.
३. महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार विद्यापीठांना त्यांच्या परिणियम अद्यावत केले नसल्यास सदर परिणियम विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रथम विद्यापीठांचे परिणियम अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही करावी.
४. विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणा-या महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा.राज्यपाल तथा कुलपती यांना सादर करावा.



तसेच दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ रोजीच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ हा कायदा दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणला असून त्यातील कलम १२२ (१) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

स्वायत्तता दर्जा मिळविण्यासाठी, विद्यापीठ विभाग किंवा परिसंस्था, संलग्न महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संस्था यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येईल. व्यवस्थापन परिषदेस, विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून स्वायत्तता दर्जा प्रदान करता येईल.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार स्वायत्तता देण्याची बाब प्रथमतः विद्यापरिषदेसमोर तदनंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संस्था संचलित, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्तावास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२२(१) मधील तरतूदीस अनुसरून, मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये त्यांच्या प्राप्त अधिकारात विद्यापरिषदेच्यावतीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यास मान्यता दिलेली आहे.

सबब, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संस्था संचलित, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्तावावर मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्यापरिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास मान्यतेस्तव अग्रेषित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संस्था संचलित, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास मान्यतेस्तव अग्रेषित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(८) ] सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट, या महाविद्यालयास पुनश्चः परीक्षा केंद्र देणेबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्विकारून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली बाब विचारार्थ.

(टिपणी: विविध संघटनांनी, विद्यार्थी यांनी दिलेल्या निवदेनात सी.बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात येवू नये, अशी विनंती केलेली आहे. सदर विद्यार्थी हित लक्षात घेता सदर महाविद्यालयास परीक्षा केंद्र देण्यात यावे किंवा कसे याबाबत दिनांक ०७/०२/२०१९ रोजीच्या टिपणीन्वये डॉ. एच. के. आवताडे, डॉ. पी. आर. थोरात व डॉ. अॅनी जॉन यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर सदर समितीने विविध महाविद्यालयास भेटी देऊन सदर परीक्षा केंद्र देण्याबाबत विविध बैठका घेण्यात आलेल्या आहेत.

सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट, या महाविद्यालयास परीक्षा केंद्र देण्याबाबत समितीने अहवाल सादर केलेला आहे. सादर केलेला अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम ४८ (२) च्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्विकारून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकिस शिफारस केलेली आहे.

सबब, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट, या महाविद्यालयास पुनश्चः परीक्षा केंद्र देण्याबाबत गठित समितीच्या अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्विकारून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली बाब विचारार्थ).

ठरावः सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयास पुनश्चः परीक्षा केंद्र देण्याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८(२) अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून खालील दुरुस्त्यासह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१. परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ वापरण्याचा अधिकार हा संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना देण्यात आला.
२. अ.क्र.७ प्रमाणे नियुक्त केलेल्या Observer यांचा प्रवास व मानधन खर्च महाविद्यालयाने करावा.
३. समितीने केलेली अ.क्र.९ ची शिफारस अमान्य करण्यात आली.

[ ८(९)] माहे ऑक्टो / नोव्हे २०१८ मध्ये सर्व महाविद्यालयांना बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी भाग प्रथम वर्षी (सत्र १ व २) मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (First year CAP) मधील समन्वयक / कर्मचारी यांना देण्यात येणारे मानधन व्यवस्थापन परीषदेच्या विचारार्थ

(टिपणी: सर्व महाविद्यालयांना (First Year CAP) देण्यात आले होते. दि.१४/९/२०१८ सोविसो / परीक्षा मूल्यमापन / २०१८ / २१९० अन्वये महाविद्यालयांना असे कळविले आहे की, महाविद्यालयांनी शिक्षकांनी आपल्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनाचे कामकाज १० दिवसात पूर्ण करून त्वरित द्वितीय व तृतीय वर्षाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रावर तात्काळ उपस्थित राहून पूर्ण करावेत. सोबत परीपत्रक जोडलेले आहे.

माहे ऑक्टो / नोव्हे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांची देयके महाविद्यालयांनी सादर केलेली असून सदर देयकामध्ये मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रानी मध्यवर्ती मूल्यमापनाची कामे करित असता सदर देयके एकूण दिवस ४० / ५० असे लावण्यात आलेले दिसून येते.

माहे ऑक्टो / नोव्हे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्षी (सत्र १ व २) मध्यवर्ती मूल्यामापन केंद्र (First year CAP) मधील समन्वयक / कर्मचारी यांना देण्यात येणारे मानधनाची बाब विचारार्थ).

ठराव: माहे ऑक्टो / नोव्हे २०१८ मध्ये सर्व महाविद्यालयांना बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी भाग प्रथम वर्षी (सत्र १ व २) मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (First year CAP) मधील समन्वयक / कर्मचारी यांना विद्याशाखानिहाय जास्तीत जास्त १० दिवस व कमीत कमी विद्यार्थी संख्येनुसार दिवस ठरविण्यात यावे व त्यानुसार मानधन आदा करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

[ ८(१०)] प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरातील वेगवेगळ्या चार कामाच्या ऑनलाईन प्राप्त झालेल्या निविदा स्विकारुन उघडण्यास आणि सदरील कामास प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मा.कुलगुरु महोदयांनी मा.व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरामधील खालील नमूद केलेल्या वेगवेगळ्या चार कामाच्या अल्प कालावधीची ई-निविदा सूचना वेगवेगळ्या दैनिकात, शासनाच्या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सदरील कामाच्या निविदा संबंधित कामाच्या नावापुढे रकाना क्रमांक ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राप्त झाले होते.

अ क्र	कामाचे नांव	अंदाजे कामाची रक्कम	ऑनलाईन प्राप्त निविदा संख्या	ऑनलाईन प्राप्त निविदेपैकी पात्र निविदेची संख्या
१	२	३	४	५
१.	विद्यापीठ परिसरातील Incubation Center बांधकाम व प्रि फॅब्रीकेशनचे काम करणे	रु.२४,४६,९१०/-	०३	०३
२.	अभ्यासकेंद्र रंगभवन येथील पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे व तेथील बाथरूमची दुरुस्ती करणे	रु.२१,२५,७४४/-	०३	०२
३.	भूशास्त्र संकुल इमारतीचे वाढीव बांधकाम करणे.	रु.२३,२०,३२२/-	०३	०२
४.	पदार्थविज्ञान संकुला शेजारील सभागृहाचे वाढीव काम करणे.	रु.२४,३८,०८७/-	०४	०३

२. वरील चार कामाच्या ऑनलाईनद्वारे प्राप्त निविदेची तांत्रिक समितीकडून तपासणी करुन घेण्यात आली असून प्राप्त निविदेपैकी पात्र ठरत असलेल्या निविदेची संख्या संबंधित कामाच्या नावापुढील रकाना क्रमांक ०५ मध्ये संख्या नमूद केली आहे.

३. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०० (५)(झ) मधील नमूद केलेली तरतूद विचारात घेता सदरील ऑनलाईनद्वारे प्राप्त झालेल्या निविदा स्विकारण्याची जबाबदारी इमारत व बांधकाम समितीची असल्याचे नमूद केले आहे. परंतू, दरम्यानच्या कालावधीमध्ये इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा दिनांक निश्चिती झालेला नसून सदरील समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु आहेत.

अ क्र	कामाचे नांव	अंदाजपत्र कीय रक्कम रुपयांमध्ये	ठेकेदाराचे नांव व नमूद केलेले दर	नमूद दर	शेरा
१.	विद्यापीठ परिसरातील Incubation Center बांधकाम करणे व प्रि-फॅब्रीकेशन काम करणे	२४,४६,९१०/-	मे. एस.के.सूर्यवंशी, सोलापूर	१०.०१% कमी दराने म्हणजेच रु.२०,६७,६३८.९५	L-1
२.	अभ्यासकेंद्र रंगभवन येथील पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे व तेथील बाथरूमची दुरुस्ती करणे	२१,२५,७४४/-	मे. एस. एस. बिराजदार सोलापूर	१५.००% कमी दराने म्हणजेच रु.१८,०६,८८२.४०	L-1
३.	भूशास्त्र संकुल इमारतीचे वाढीव बांधकाम करणे.	२३,२०,३२२/-	मे. सी. व्ही. अलकुंटे, सोलापूर	१४.०५% कमी दराने म्हणजेच रु.१९,९४,३१६.७६	L-1
४.	पदार्थविज्ञान संकुला शेजारील सभागृहाचे वाढीव काम करणे.	२४,३८,०८७/-	मे. बी. व्ही. राठोड सोलापूर	१३.९९% कमी दराने म्हणजेच रु.२०,९६,९९८.६३	L-1

४. वरील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा दिनांक निश्चित झालेला नसल्यामुळे आणि वरील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या निविदा स्विकारून पुढील कार्यवाही तातडीने करणे आवश्यक होते.

त्यामुळे सदरील प्राप्त झालेल्या निविदा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार तातडीची बाब म्हणून त्याचप्रमाणे सदरील कामास प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजूरी मिळण्याची शिफारस व बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी यापूर्वी मान्यता दिलेली आहे.

त्याचअनुषंगाने सदरचे काम तातडीने वेळेत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार तातडीची बाब असल्याने मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या परिसरामधील वेगवेगळ्या चार कामाच्या ऑनलाईन प्राप्त झालेल्या निविदा स्विकारून उघडण्यास आणि सदरील कामास प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मा.कुलगुरु महोदयांनी मा.व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब माहितीस्तव.

**ठराव:** प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरातील वेगवेगळ्या चार कामाच्या ऑनलाईन प्राप्त झालेल्या निविदा स्विकारून उघडण्यास आणि सदरील कामास प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार मा.व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[ ८(११)] पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्यात आल्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा दि.१४ नोव्हेंबर, २०१८ रोजीचा शासन निर्णय माहितीस्तव.  
(सहपत्र सोबत जोडले आहे)

(टिपणी: पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर शासनाने दि.१४ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०१८ / (१८५ / १८) / मशि-३ नुसार सुधारित केले आहेत ते खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आहेत. (सोबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दि.०५ नोव्हेंबर, २००८ व दि.१४ नोव्हेंबर, २०१८ रोजीचे दोन्ही शासन निर्णय अवलोकनार्थ जोडले आहेत.)

अ. क्र.	अभ्यासक्रमाचा प्रकार	दि.०५/११/२००८ च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय असलेले दर (प्रति तासाकरिता)		सुधारित दर (प्रति तासाकरिता)	
		सैध्दांतिक	प्रात्यक्षिके	सैध्दांतिक	प्रात्यक्षिके
१)	कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी)	३००/-	१५०/-	५००/-	२००/-
२)	कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर)	३००/-	१५०/-	६००/-	२५०/-
३)	शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षण (पदवी / पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम)	३००/-	१५०/-	६००/-	२५०/-
४)	विधी (पदवी / पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम)	३००/-	१५०/-	६००/-	२५०/-

सबब, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्यात आल्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा दि.१४ नोव्हेंबर, २०१८ रोजीचा शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्यात आल्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा दि.१४ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[ ८(१२)] पदवी प्रथम वर्ष सत्र क्र. १ व २ (कला, वाणिज्य व विज्ञान) या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे कामकाज केंद्रिय मध्यवर्ती मूल्यमापन पध्दतीने करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८(७) अन्वये मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: ऑक्टोबर, २०१८ मध्ये संपन्न झालेल्या परीक्षेच्या निकालाचे कामकाज सुरु असताना परीक्षा व मूल्यमापन विभागास बऱ्याच अडचणीस सामोरे जावे लागलेले आहे. जसे की महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम वर्ष उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे कामकाज संपले नंतरच प्राध्यापक विद्यापीठ मूल्यमापन केंद्राकडे द्वितीय व तृतीय वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासणीकरिता विद्यापीठ मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राकडे आलेले आहेत. त्यामूळे विद्यापीठ स्तरीय मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राकडे असलेल्या द्वितीय व तृतीय वर्षाचा निकाल वेळेत जाहिर होण्यास विलंब झालेला आहे. त्यामूळे विद्यार्थी हित लक्षात घेता, सर्व अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत जाहिर करण्याकरिता प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे केंद्रीय मध्यवर्ती मूल्यमापन पध्दतीने होणे गरजेचे वाटत असल्याने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) नुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्विकारुन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीस शिफारस केलेली आहे.

सबब, पदवी प्रथम वर्ष सत्र क्र. १ व २ (कला, वाणिज्य व विज्ञान) या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे कामकाज केंद्रिय मध्यवर्ती मूल्यमापन पध्दतीने करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८(७) अन्वये मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पदवी प्रथम वर्ष सत्र क्र. १ व २ (कला, वाणिज्य व विज्ञान) या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे कामकाज केंद्रिय मध्यवर्ती मूल्यमापन पध्दतीने करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८(२) नुसार मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(१३)] विद्यापीठाकडील अतिथीगृह व विद्यापीठ वाहन वापर यासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: विद्यापीठाकडील अतिथीगृह उपलब्ध करून देतेवेळी संबंधित व्यक्तीकडून फॉर्म भरून घेणेसाठी फॉर्मचा नमुना तयार करणे, अतिथीगृहासाठी नवीन नियमावली तयार करणे, विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी यांच्या वाहनासाठी बोर्ड तयार करणे, विद्यापीठ वाहन वापरासंबंधी नियम तयार करणे व गेटपास इ. संदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- |                          |   |         |
|--------------------------|---|---------|
| १. डॉ. एच. के. आवताडे    | - | अध्यक्ष |
| २. श्रीमती एन. एस. मंकणी | - | सदस्या  |
| ३. श्री. ए. के. आवळे     | - | सदस्य   |



[ ८(१४)] कॅश (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर आयोजित करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: कॅश (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर एक महिन्याच्या आत आयोजित करण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद